

संजय गांधी निराधार अनुदान योजना
सन २०११-१२ या आर्थिक वर्षातील एप्रिल व मे, २०११
करिता लेखानुदानाचे वितरण.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
 शासन निर्णय क्रमांक :बीयुडी-२०११/प्र.क्र.१२२/विसयो-१
 मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
 दिनांक : २८ एप्रिल, २०११

- वाचा :- १) शासन परिपत्रक वित्त विभाग, क्र.मकोनी-१०१०/प्र.क्र.३२/
 कोषा-प्र.५, दिनांक १५ एप्रिल, २०१०.
 २) शासन परिपत्रक वित्त विभाग, क्र.लेखानु-२०.११/सी.आर.६५/
 अर्थसंकल्प-३, दिनांक ३१ मार्च, २०११.

शासन निर्णय :- संदर्भ क्र.२ चे परिपत्रकास अनुसरून राज्य शासन पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी "महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) विधेयक २०११" अन्वये मंजूर झालेली तरतूद रु.६५,८४,०२,०००/- (रुपये पासष्ट कोटी चौऱ्याऐशी लक्ष दोन हजार फक्त) माहे एप्रिल, २०११ व मे, २०११ या कालावधीकरिता सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे या शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्राद्वारे वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना आवश्यकतेनुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभाध्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे. तसेच संदर्भ क्र.१ येथील परिपत्रकानुसार उणे पध्दतीने प्राधिकारपत्र काढण्यास मुभा आहे.

३. सदरहू निधीमधून झालेला खर्च "मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, १०४-वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण (०८)(०९) संजय गांधी निराधार अनुदान योजना (२२३५ अ २९४) ५०-इतर खर्च" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

४. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

५. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहिल.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक क्रमांक - २०११०४२८१६२८५६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

ग. कि. वाघ

(ग. कि. वाघ)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति

सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद

सर्व जिल्हाधिकारी.

संचालक ,लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य ,मुंबई

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.

वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थापाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई

उप सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (विसयो-२), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती, विसयो १

STATEMENT

Accompaniment of Government Resolution No.BUD-2011/CR-122/Visayo-01, Dated 28 April,2011

Release of Vote on Account for April & May,2011 (2011-12)

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana

(in thousand)

Sr. No.	District	Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana			Amount released		
		No. of beneficiaries			April, 11	May, 11	Total
		Rs.600/-p.m.	Rs.900/-p.m.	Total			
1	2	3	4	5=3+4	6	7	8=6+7
1	Mumbai	435	1560	1995	1400.00	1400.00	2800.00
2	Mumbai Suburban	836	2758	3594	2522.00	2522.00	5044.00
3	Thane	3913	3320	7233	5076.00	5076.00	10152.00
4	Raigad	4490	630	5120	3593.00	3593.00	7186.00
5	Ratnagiri	1880	3651	5531	3882.00	3882.00	7764.00
6	Sindudurg	2734	2345	5079	3564.00	3564.00	7128.00
	Total Kokan	14288	14264	28552	20037.00	20037.00	40074.00
7	Nashik	8800	200	9000	6316.00	6316.00	12632.00
8	Dhule	6020	2919	8939	6273.00	6273.00	12546.00
9	Jalgaon	16307	429	16736	11745.00	11745.00	23490.00
10	Ahmednagar	10307	4125	14432	10128.00	10128.00	20256.00
11	Nandurbar	5008	0	5008	3515.00	3515.00	7030.00
	Total Nashik	46442	7673	54115	37977.00	37977.00	75954.00
12	Pune	3878	3837	7715	5414.00	5414.00	10828.00
13	Solapur	23854	6295	30149	21158.00	21158.00	42316.00
14	Satara	6167	2385	8552	6002.00	6002.00	12004.00
15	Sangali	6861	4012	10873	7631.00	7631.00	15262.00
16	Kolhapur	6721	7693	14414	10116.00	10116.00	20232.00
	Total Pune	47481	24222	71703	50321.00	50321.00	100642.00
17	Nagpur	18396	13864	32260	22640.00	22640.00	45280.00
18	Wardha	5900	4581	10481	7355.00	7355.00	14710.00
19	Chandrapur	11480	5346	16826	11808.00	11808.00	23616.00
20	Bhandara	9831	2805	12636	8868.00	8868.00	17736.00
21	Gadchiroli	5237	3166	8403	5897.00	5897.00	11794.00
22	Gondia	12213	21	12234	8586.00	8586.00	17172.00
	Total Nagpur	63057	29783	92840	65154.00	65154.00	130308.00
23	Amaravati	19574	3781	23355	16390.00	16390.00	32780.00
24	Akola	8600	7945	16545	11611.00	11611.00	23222.00
25	Yavatmai	8195	8239	16434	11533.00	11533.00	23066.00
26	Buldhana	15230	6009	21239	14905.00	14905.00	29810.00
27	Washim	11284	5248	16532	11602.00	11602.00	23204.00
	Total Amaravati	62883	31222	94105	66041.00	66041.00	132082.00
28	Aurangabad	20488	0	20488	14378.00	14378.00	28756.00
29	Beed	18636	274	18910	13271.00	13271.00	26542.00
30	Nanded	9524	1814	11338	7957.00	7957.00	15914.00
31	Parbhani	16145	715	16860	11832.00	11832.00	23664.00
32	Osmanabad	14700	5005	19705	13829.00	13829.00	27658.00
33	Jalana	18366	0	18366	12889.00	12889.00	25778.00
34	Latur	9925	4402	14327	10055.00	10055.00	20110.00
35	Hingoli	7778	0	7778	5460.00	5460.00	10920.00
	Total Aurangabad	115562	12210	127772	89671.00	89671.00	179342.00
	GRAND TOTAL:	349713	119374	469087	329201.00	329201.00	658402.00

(G.K.Wagh)

Deputy Secretary
Government of Maharashtra